



प्रेरणास्थान
श्री. सुरेशदादा जैन



Suresh Dada Scheme for
Educational & Entrepreneurial Development
सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना



मातोश्री श्रीमती प्रेमाबाई भिकमवंदजी जैन
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

ज्ञानयज्ञ

आमचे ध्येय:

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक व उद्योजकीय कौशल्ये
विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे.

झोप तुमची...
बळ आमचे...

एसडी-सीड
शिष्यवृत्ती २०१७
जाहीर
(तपशील पान ९ वर)

“यशस्वी जीवनाचा पर्याय – सर्वोत्तम”



जगाच्या गतिशीलतेकडे बघितले तर माझे अस्तित्व टिकविण्यासाठी मला मी ज्या क्षेत्रात असेल तेथे 'सर्वोत्तम' करण्याचा प्रयत्न करा. कदाचित ह्या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणूनही तुम्हाला आमंत्रित करण्यात येईल.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

आपला देश हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. या तरूणाईत मी माझे स्थान प्रथम क्रमांकावर कसे राहिल याचा विचार आपल्या मनात आलाच पाहिजे. आपल्या कल्पनाशक्तीचा विकास कसा करायचा याचा ध्यास आपण घेतलाच पाहिजे. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी म्हटलेलं आहे, “कल्पनाशक्ती हीच सर्व काही आहे – कर्ता करविती. कल्पना ही जीवनातील आगामी आकर्षणाचं पूर्वदर्शन आहे.”

मातोश्री प्रेमाबाईंच्या नावाने सुरू झालेल्या ज्ञानयज्ञाची एक गोष्ट मला खुप भावली, ती म्हणजे मित्रांनो, प्रत्येक वर्षातील शिष्यवृत्ती प्रदान सोहळे आठवा. ज्या मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले त्यांनी कोणत्या परिस्थितीत यश मिळवलं? सर्वच प्रमुख अतिथी, उदा. कुलगुरू श्री. ठाकरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. पंडीत विद्यासागर, डॉ. राजन वेळूकर – या सर्वच लोकांना एकावेळच्या जेवणाची भ्रांत होती. ही माणसं यशाच्या शिखरावर कशी पोहोचली? जीवनात चांगले व मोठे जरूर व्हा, परंतु चांगले न होता मोठे झालात तर तो शाप ठरेल.

जगाच्या गतिशीलतेकडे बघितले तर माझे अस्तित्व टिकविण्यासाठी मला मी ज्या क्षेत्रात असेल तेथे 'सर्वोत्तम' करण्याचा प्रयत्न करा. कदाचित ह्या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणूनही तुम्हाला आमंत्रित करण्यात येईल.

सध्या वार्तापत्रे व माध्यमांद्वारे तरूणाईची चांगली बाजू जशी प्रकाशित होते त्याप्रमाणे विकृत बाजूदेखील दाखविण्यात येते. यावरून विशेषतः तरूण युवतींच्या बाबतीत समाज फार चिंतीत होतो. एसडी-सीडीची 'मातोश्री प्रेमाबाई जैन' यांच्या नावे सुरू असलेली शिष्यवृत्ती व संस्थेच्या कार्याध्यक्षा म्हणून मीनाक्षीताई जैन यशस्वीपणे कार्यभार सांभाळताहेत. म्हणून 'महिला सक्षमीकरण' या विषयावर देखील या संस्थेच्या माध्यमातून भरपूर काम करावयाचे आहे.

आमचे तरूण मित्र या डिजीटल युगाची आव्हाने स्विकारण्यास सक्षम आहेत. त्यांना गरज आहे ती कौशल्य विकासाची साधने व मार्गदर्शनाची. आणि एसडी-सीडी वेळोवेळी राबवित असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे.

हातांनी जे पेटावे, तेच उगवून हाती पडते
पाप-पुण्य भलेबुरे, हातांनीच घडत असते
हात म्हणजे हात, त्यांना जातपात मुळीच नसते
श्रमणा-या हातांनीच, जीवनाला वैभव चढते



– डॉ. सुरेश अलिझाड
एसडी-सीडी गव्हर्निंग बोर्ड सदस्य

या अंकात...	पृष्ठ क्र.
१. संपादकीय	२
२. एसडी-सीडी लाभार्थ्यांची यशोगाथा	३
३. 'स्मार्ट गर्ल' शिबिर	४
४. विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम	५
५. जीवनपद्धती सुधारणे	६
६. प्रेरणादायी लेख	७
७. लाभार्थ्यांचे मनोगत	८
८. एसडी-सीडी शिष्यवृत्ती-२०१७ जाहिरात	९

ज्ञानयज्ञ संपादक मंडळ

श्री. राजेश यावलकर – ज्ञानयज्ञ प्रमुख संपादक, श्री. एन.जे. गदिया, श्री. महेश गोरडे, श्री. नीळकंठराव गायकवाड,
श्री. मिलींद कुलकर्णी, प्रा. एस.व्ही. सोमवंशी

यशोगाथा लाभार्थ्यांची...

एसडी-सीड शिष्यवृत्ती लाभार्थ्यांमधील अनेक विद्यार्थी आर्टस्पासून मेडीकल, इंजिनीअरींगपर्यंतच्या विविध अभ्यासक्रमात राज्य, विद्यापीठ तसेच महाविद्यालय स्तरावर आपल्या विशेष गुणवत्तेचा ठसा उमटवीत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशाच काही गुणवंत लाभार्थ्यांची यशोगाथा खाली देत आहोत.

अ.क्र.	लाभार्थ्यांचे नाव	चालू शैक्षणिक वर्षात संपादन केलेली विशेष कामगिरी
१.	गोकुळ विश्वनाथ महाजन	भारत सरकारच्या नामवंत राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (एन.आय.टी.), तिरुचिरापल्ली, तामिळनाडू यांच्याकडून सुवर्ण पदक
२.	शैलेश राजेंद्र जैन	औरंगाबाद येथील स्पर्धेत हाताच्या बोटांवर एका मिनिटांत १९० पुलप्स (दंड) काढण्याच्या विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद
३.	मनोज जगन्नाथ देव	एम.टेकच्या द्वितीय वर्षात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, मोहाली येथून प्रथम क्रमांक
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून विशेष यश प्राप्त केलेले लाभार्थी		
४.	प्रियंका सतिशचंद सुराणा	एमबीए फायनान्सच्या द्वितीय वर्षात नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल सुवर्ण पदक
५.	मयुरी मानकचंद जैन	एमबीए फायनान्सच्या द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक
६.	प्रियंका सुर्यकांत पालीवाल	बी.कॉमच्या तृतीय वर्षात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल सुवर्ण पदक
७.	लोकेश जगन्नाथ माळी	बी.ई. सिव्हीलच्या तृतीय वर्षात तिसरा क्रमांक
विविध महाविद्यालयातून विशेष यश प्राप्त केलेले लाभार्थी		
८.	भाग्यश्री धनराज सुर्यवंशी	बी.ई. कॉम्प्युटर्सच्या चतुर्थ वर्षात एस.एस.बी.टी. महाविद्यालय, जळगाव येथून प्रथम क्रमांक
९.	प्रणिता किशोर भावसार	बॅचलर इन फिजीओथेरेपीच्या चतुर्थ वर्षात गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथून प्रथम क्रमांक
१०.	दिपाली भगवान पवार	बी.ई. इलेक्ट्रिकलच्या चतुर्थ वर्षात एस.एस.बी.टी. महाविद्यालय, जळगाव येथून प्रथम क्रमांक
११.	पूर्वा किशोर भावसार	बी.टेक. फुड टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्षात डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथून पहिला क्रमांक
१२.	कल्याणी अरूण चौधरी	बी.ई. आयटीच्या चतुर्थ वर्षात एस.एस.बी.टी. महाविद्यालय, जळगाव येथून दुसरा क्रमांक
१३.	रूपाली भाऊसाहेब पाटील	बी.ई. कॉम्प्युटर्सच्या तृतीय वर्षात एस.एस.बी.टी. महाविद्यालय, जळगाव येथून तिसरा क्रमांक

तसेच चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेले इतर बरेच लाभार्थी...

अ.क्र.	लाभार्थ्यांचे नाव	अभ्यासक्रम	प्राप्त गुण
१४.	चंदनकर श्रेयस अशोक	बी.टेक. मेकॅनिकल (तृतीय वर्ष)	९० टक्के
१५.	साखळकर आरती संजय	बी.कॉम. (प्रथम वर्ष)	९० टक्के
१६.	मोरणकर जयेश श्रीराम	डिप्लोमा मेकॅनिकल (प्रथम वर्ष)	८५ टक्के
१७.	बारसकर आदित्य अरूण	बी.ई. इलेक्ट्रिकल (द्वितीय वर्ष)	८४ टक्के
१८.	पाटील गायत्री हरी	बी.ई. सिव्हील (प्रथम वर्ष)	८२ टक्के
१९.	गोरबंजारा रविंद्र बद्रीनाथ	बी.ई. मेकॅनिकल (तृतीय वर्ष)	८० टक्के
२०.	पवार अश्विनी विजय	एम.बी.बी.एस. (तृतीय वर्ष)	७९ टक्के

हार्दिक
अभिर्नंदन



गोकुळ विश्वनाथ महाजन (अ.क्र.१)



शैलेश राजेंद्र जैन (अ.क्र.२)



प्रियंका सतिशचंद सुराणा (अ.क्र.४)

एसडी-सीडकडून 'स्मार्ट गर्ल' शिबिराचे आयोजन

भारतीय समाजात कुटुंब हा केंद्रबिंदू मानला जातो. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे कुटुंब, नातेवाईक, शेजार-पाजार बरोबर समाजातील एक महत्वाचा घटक असणार आहोत ह्याची जाणीव निर्माण होत असते. या बदलांना सामोरे जाण्यासाठी विशिष्ट मानसिकतेची गरज असते. घरांमध्ये, शाळेमध्ये सर्व गोष्टी मनमोकळेपणाने बोलले जात नाही. या वयात मुलींना आपली भीती, विचार, प्रश्न, शंका कुणाला सांगता पण येत नाही आणि मनात पण ठेवता येत नाही. अशी मुलांची परिस्थिती असते.

अवती भोवती असंख्य पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी कशाची निवड केली तर काय सुटेल याचा विचार करताना स्वातंत्र्य दिले तरी पालक सर्व सूत्र स्वतःच चालवत असतात. परिणामी काही चुकले किंवा जमले नाही तर मुले पालकांकडे बोट दाखवितात आणि जबाबदारी झटकून मोकळी होतात. मुले आपल्या सोयीनुसार स्वातंत्र्याचा अर्थ लावतात. मग घरात संवाद कमी होतो, गैरसमज वाढत जातात, याचाच परिणाम उरलासुरला आत्मविश्वास पण निघून जातो. आपलं नेमकं काय चुकले हेच पालकांना आणि मुलांना समजत नाही.

तसेच एकविसाव्या शतकात वाटचाल करताना शिक्षण, विकासाच्या खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या अनुषंगाने एसडी-सीडतर्फे इयत्ता आठवी ते दहावीतील मुलींच्या भावनिक सबलीकरणासाठी आणि सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी जळगाव शहरात वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयांमध्ये 'स्मार्ट गर्ल' हे दोन-दिवसीय शिबिर राबविण्यात येत आहे. आतांपर्यंत एकूण १२ शिबिरे पार पडली व यात सुमारे १००० हून अधिक मुलींनी सहभाग घेतला.

'स्मार्ट गर्ल' हे शिबिर किशोरवयीन मुलींशी संबंधित विविध संवेदनशील आणि महत्वपूर्ण समस्यांना संबोधित करीत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत:

- **आत्मजाणीव** – आपण स्वतःला ओळखतो का, अधिक चांगल्या प्रकारे कसे ओळखू शकू वा आपली बलस्थाने निर्माण करण्यासाठी, आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी, निवड आणि निर्णय समजून उमजून घेण्यासाठी आपण सक्षम होवू.
- **संवाद आणि नातेसंबंध** – संवाद कसा आहे, आपण तो कसा सुधारू शकतो, त्याचा परिणाम नात्यांवर कसा होतो आणि त्यामुळे आपण आनंदी व सक्षम कसे होवू शकू.
- **आत्मसन्मान आणि स्वसंरक्षण** – आपला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कसा वाढवू शकू आणि विविध धोके जाणून घेवून आपल्या सुरक्षिततेबाबत आपण जागरूक कसे राहू शकू.
- **निवड व निर्णय** – आपण आपली निवड व निर्णयाबाबत अधिक सजग राहून आपण जबाबदार आहोत हे सिद्ध करू शकू.
- **मित्र आणि मोह** – आपले मित्र आणि मैत्री आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे, आपल्याला विविध प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागते तसेच काही प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता असते. आपण हे धोके कसे टाळू शकू.
- **पालकांसोबत संवाद** – मुलांच्या गरजांविषयी जाणीव निर्माण होण्यासाठी, मुलींबरोबर विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी आणि मुली व पालकांमध्ये निरोगी संवाद प्रस्थापित होण्यासाठी.

वरील घटकांव्यतिरिक्त मुलींमध्ये आत्मविश्वास वाढणे, त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखणे, कुटुंबाशी त्यांचे नाते दृढ करणे, सकारात्मक दृष्टीकोन जोपासणे, उज्ज्वल भविष्य घडविणे व स्मार्ट होण्यासाठी हे शिबिर त्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

'स्मार्ट गर्ल' शिबिरातील काही छायाचित्रे



‘स्मार्ट गर्ल’ शिबिराव्यतिरिक्त मागील चार महिन्यात एसडी-सीडने विद्यार्थीहितासाठी खाली दिलेल्या विविध विषयांवर एकूण ९ प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. त्यात १६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रेरणादायी व्याख्यान

मार्गदर्शक: डॉ. नरसिंग परदेशी

ठिकाण: महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव

उपस्थिती: सुमारे १८० विद्यार्थ्यांचा सहभाग



श्रवण कौशल्य विकास

मार्गदर्शक: प्रा. एस.व्ही. सोमवंशी

ठिकाण: एच.जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, जळगाव

उपस्थिती: सुमारे १६० विद्यार्थ्यांचा सहभाग



अभ्यासाचे महत्त्व

मार्गदर्शक: प्रवीण सोनवणे, एसडी-सीड असोसिएट

ठिकाण: गोदूभाऊ माध्यमिक विद्यालय, जळगाव

उपस्थिती: सुमारे १२० विद्यार्थ्यांचा सहभाग



करिअर मार्गदर्शन

मार्गदर्शक: श्री. प्रवीण सोनवणे, एसडी-सीड असोसिएट

ठिकाण: शारदा माध्यमिक विद्यालय, जळगाव

उपस्थिती: सुमारे १३० विद्यार्थ्यांचा सहभाग



ध्येय निश्चिती व संपादन – (दोन कार्यक्रम)

मार्गदर्शक: प्रा. सुरेश पांडे

ठिकाण: १. जी.एच. रायसोनी तंत्रविज्ञानिकेतन, जळगाव

२. आ.एम.आर. महाविद्यालय, जळगाव

उपस्थिती: सुमारे ३९० विद्यार्थ्यांचा सहभाग

इंग्रजी संभाषण कौशल्य – (दोन कार्यक्रम)

मार्गदर्शक: श्री. अभिजीत कुलकर्णी

ठिकाण: १. धनाजी नाना चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव

२. भगिरथ आयटीआय. जळगाव

उपस्थिती: सुमारे ४१० विद्यार्थ्यांचा सहभाग



मनाची एकाग्रता

मार्गदर्शक: श्री. प्रवीण सोनवणे, एसडी-सीड असोसिएट

ठिकाण: मानव सेवा माध्यमिक विद्यालय, जळगाव

उपस्थिती: सुमारे २०० विद्यार्थ्यांचा सहभाग



जीवनपद्धती सुधारणे – रामबाण उपाय

सुविधांनी उपलब्धता पूर्वी कमी होती, पण जीवनपद्धती चांगली होती. आज सुविधा सुधारत आहेत, पण जीवनपद्धती बिघडते आहे. वाढीव सुविधांच्या वापरासोबत जीवनपद्धतीतील बिघाड दुरूस्त केले तर आजचा तरुण अधिक उत्साही, अधिक सक्षम, अधिक आनंदी आणि अधिक उपयोगी भूमिका बजावू शकतो.

सर्वात स्थायी गोष्ट म्हणजे बदल. तंत्रज्ञान बदलतंय, स्पर्धेचं स्वरूप बदलतंय, जीवनाची गती बदलतेय, मनुष्य स्वभाव बदलतोय, सुविधा व उपलब्धता बदलत आहेत, जीवनपद्धती बदलतेय. या बदलाच्या वादळात आपल्या आयुष्याचं तारू कसं स्थिरावेल हे आजच्या तरुणांसमोर मोठं आव्हान आहे.

जीवनपद्धती म्हणजे नक्की काय? कशास जीवनपद्धती म्हणावे? या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात पाहू. जीवनपद्धती (लाईफ स्टायल) म्हणजे:

- आपला दिनक्रम आपली ध्येयं आणि आताची कृती यांना जोडण्याचा प्रयत्न करतो.
- आपल्या विचारांचं, भावनांचं आणि कृतीचं वेळापत्रक जे झोपेतून उठल्यापासून सुरु होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा झोपेतून उठेपर्यंत चालू राहतं.
- आपले स्वतःशी आणि इतरांशी असणारे सहसंबंध.
- आपली श्रद्धा, विश्वास आणि दृष्टिकोन.
- आपल्या शारीरिक क्षमता आणि मानसिक शक्ती यांत संतुलन साधण्याची पद्धती.

या जीवनपद्धतीत काय बिघाड झाले आहेत व ते कसे दूर करता येतील याची थोडी चर्चा करू.

बऱ्याच तरुणांचा स्वतःवरचा विश्वास कमी झाला आहे. बाहेर दिसणारी मोठी स्पर्धा, इतरांच्या तरुणांकडून असणाऱ्या मोठ्या अपेक्षा यातून आत्मविश्वासातील कमतरता निर्माण होते. ऐन परीक्षेच्या वेळी आजारपण येते. स्वतःवरचा विश्वास कमी पडल्याने तरुण स्वतःच्या अभ्यासावर फारसा भर देत नाही. पाठांतरावर, क्लासेसवर अवलंबून राहतात. अपयशासाठी इतरांना, बोर्दाला, विद्यापीठास, प्रश्नपत्रिकांना, गरीबीला, परिस्थितीला, एखाद्या घटनेला जबाबदार धरतात. जीवनपद्धतीतील बिघाडाचे हे प्रमुख कारण आहे. आपल्या प्रत्येकात खरं तर प्रचंड शक्ती आहे. प्रचंड क्षमता आहेत. त्या अंगीभूत क्षमतांची

ओळख होणं हे परावलंबित्व (dependency) दूर करू शकतं.

आपले स्वतःचे आणि सभोवतालचं वास्तव नाकारणं, नापसंत करणं हे जीवनपद्धती बिघडवण्यास कारणीभूत ठरतं. मी सध्या ज्या शाळेत/महाविद्यालयात शिकतो ते चांगले नाही, सध्याचे माझे शिक्षक व्यवस्थित नाहीत, माझे आई-वडील मला समजावून घेत नाहीत, वगैरे वगैरे. अशा प्रकारे वास्तव सद्यस्थिती न स्वीकारण्याची भूमिका जीवनपद्धती बिघडवते.

खरं तर जी पुस्तकं पुण्यात उपलब्ध असतात ती सर्वच जळगावात मिळतात. पुण्यात इंटरनेट वेगळं दिसतं आणि जळगावात वेगळं दिसतं असं नाही. पण तरीही मध्यम कुवतीची आणि साधारण आर्थिक स्थिती असणारी मुलं पुण्यात जावून आपली आणि आपल्या कुटुंबियांची जीवनपद्धती बिघडवून घेतात. पण वास्तवाचा स्वीकार न करणे यातून हे सारे घडते. माझ्या या विवेचनास (interpretation) काही थोडे अपवाद असतील, पण ते थोडेच. हे जे तरुणांविषयी मी म्हणतो आहे ते त्यांच्या पालकांनाही तेवढेच लागू पडते. स्वतःचा आणि स्वतःभोवतीच्या सर्व बाबींचा शंभर टक्के स्वीकार हा यावरील उपाय आहे.

विचारांवर आणि भावनांवर लगाम नसणे हे जीवनपद्धती चुकण्याचे एक कारण आहे. आर्थिक आघाडीवर संपन्नता आणि कौटुंबिक आघाडीवर अस्वस्थता दिसते ती यामुळेच. सतत अतृप्तता आणि वैचारिक पोकळी जाणवते ती यामुळेच. वैचारिक आणि भावनिक स्थिरता समृद्ध जीवनपद्धती निर्माण करते. ही स्थिरता मिळविण्याची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यांचा रोजच्या दैनंदिनीत समावेश करावा.

थोडक्यात स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहेत. आपणही यशस्वी होवू शकतो याची खात्री बाळगा. सद्यस्थितीचा शंभर टक्के स्वीकार करा. जसे लोक आहेत ते चांगले आहेत. जशी परिस्थिती आहे ती चांगली आहे, हे मान्य करा. शरीर सक्षम ठेवण्यासाठी रोज नियमित कसरत करा आणि विचार भावनांवर लगाम घाला. म्हणजे बघा भविष्य तुमचेच आहे! यश तुमचेच आहे!

आयुष्य गंभीर होवून जगू नका

जीवनात तसेच करिअरमध्ये केवळ शैक्षणिक किंवा करिअरविषयक ध्येय उराशी बाळगू नका. सारे जीवन सुंदर, समतोल व्यतीत करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष्य व ध्येय निश्चित करा. म्हणजेच तुमचे आरोग्य, नाते संबंध, मानसिक स्वास्थ्य सारे सारे उत्तम राहिल अशा दृष्टीने जीवनाची बांधणी करा. तसेच बनण्याचा प्रयत्न करा. तरच आयुष्याला खरा अर्थ आहे असे मी म्हणेन. ज्या दिवशी प्रमोशन मिळणार आहे, त्याच दिवशी तुमचा घटस्फोट झाला तर काय उपयोग... तुम्ही अलिशान मोटारचे ड्रायव्हिंग करीत असताना तुमची पाठ दुखत असेल तर ड्रायव्हिंगची काय मजा येणार... तुम्ही शॉपिंग करायला मॉलमध्ये गेला असताना जर मनात खूप तणाव असेल तर त्याचा तुम्हाला काहीच आनंद उपभोगता येणार नाही. आयुष्य फार गंभीरतेने खरेच घेवू नका.

जीवन हे गंभीरपणे जगण्यासाठी मुळी नाहीच. मुळातच आपण या भूतलावर कायम राहण्यासाठी आलेलो नाही. येथे तुमचे अस्तित्व काही काळासाठीच आहे, याचे सतत भान ठेवा. मोबाईल फोनमधील प्रीपेड कार्डसारखीच आपली व्हॅलिडीटी येथे टेंपररी आहे. आपण जर खरेच नशीबवान असलो तर अजून आपण पन्नास वर्षे जगू आणि खरे बघायला गेले तर पन्नास वर्षे म्हणजे अवघे २५०० रविवार! खरेच आपण इतके काम करण्याची मुळात गरज आहे का हा प्रश्न मनाला सतत विचारा. महाविद्यालयामध्ये शिकत असाल तर कधीकधी क्लासला आरामात दांडी मारा. काही पेपरमध्ये मार्क कमी पडले तरी हरकत नाही. एखाद्या रोबोप्रमाणे यंत्रवत काम करू नका. आयुष्य सहजतेने जगा, आनंदाने जगा, त्याची मजा लुटा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना, कुटुंबियांनाही आनंद द्या.

— रतन टाटा, ज्येष्ठ उद्योगपती

महान व्यक्तींच्या यशस्वी होण्याचे सात नियम

एपीजे अब्दुल कलाम

१. धैर्याने कार्य करा.
२. स्वतःला अद्वितीय बनवा.
३. उत्कृष्टतेची संस्कृती निर्माण करा.
४. नेता एक्प्लोरर असणे आवश्यक आहे.
५. ज्ञान तुम्हाला महान बनवितो.
६. विशिष्ट कक्षेच्या बाहेर जावून एक ध्येय ठेवून विचार करा.
७. अपयशाला कसे सामारे जायचे ते शिका.

नरेंद्र मोदी

१. स्वतःवर विश्वास ठेवा.
२. परिणामासाठी काम करा. पैशासाठी नव्हे.
३. एका गोष्टीवरच लक्ष केंद्रित करा.
४. इतरांचे निरीक्षण करा व शिका.
५. संस्थात्मक कौशल्ये आत्मसात करा. सर्जनशील व शिस्तबद्ध रहा.
६. आपल्या स्वप्नाशी ठाम रहा.
७. हार्ड वर्क करा व एक बेंचमार्क सेट करा.


बिल गेट्स

१. आपल्या कल्पनांमध्ये संयम बाळगा.
२. कुठलेही कारण न देता परिश्रम करा.
३. प्रतिस्पर्ध्यांकडून शिका व त्यांची प्रशंसा करा.
४. कधीकधी बदल आवश्यक आहे.
५. आपल्या दृष्टिकोनात विश्वास ठेवा.
६. आपण जे काही करता त्याचा आनंद घ्या.
७. सर्वोत्तम लोकांबरोबर काम करा व दररोज नाविन्यपूर्ण करा.

अमिताभ बच्चन

१. आपल्या नेत्याचे अनुकरण करा.
२. लवकर उठा व परिश्रम करा.
३. आपण जे काम करतो त्याचा आनंद घ्या.
४. टीम वर्कमध्ये विश्वास ठेवा व सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
५. जीवन म्हणजे सुंदर संघर्ष आहे.
६. चुका जाणून घ्या आणि पुढे जा.
७. यश मिळविण्यासाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत हे लक्षात ठेवा.

टेक -नॉलेज



मोबाईलमधील इंटरनल मेमरी संपली असता माहिती साठवण्याचा पर्याय

मोबाईल फोन असो वा संगणक, आपल्याकडील माहितीसाठी प्रचंड वाढू लागला आहे. यामुळेच साठवणुकीसाठी क्लाउडचा पर्याय समोर आला आहे. या क्लाउड तंत्रज्ञानामुळेच आपण आपल्या विविध उपकरणांमधील माहिती आपल्या हातात असलेल्या उपकरणातही पाहू शकतो, तसेच माहिती साठवण्यासाठीही मुबलक जागा मिळवू शकतो. यासाठी विविध ॲप्स बाजारात उपलब्ध आहेत. या ॲपवर लॉगइन करून तुम्ही तुमची माहिती साठवून ठेवू शकता.

- * सर्व पात्र विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील भारताच्या विकासात सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देणे.
- * विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि परिणामाबद्दल प्रबोधन करणे.
- * सर्व पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक व उद्योजकीय ध्येय गाठण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- * विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी नवनवीन उपक्रम विकसित करून ते अंमलात आणणे.
- * सर्व उपक्रमांना स्वयंपूर्ण बनवणे, ज्यायोगे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल.

लाभार्थ्यांचे एसडी-सीडबद्दलचे मत...

देवेंद्र विनायक टुसे (B.Tech. Mechanical - 2nd Year)



एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीमुळे मला आधार मिळाला आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आधार. एसडी-सीडमुळे मला जाणीव झाली की, मी एकटा नाही. मला पाठिंबा देण्यासाठी कोणीतरी आहे. कोणीतरी आहे जे मला प्रोत्साहन देतात, माझ्या प्रयत्नांना बळ देतात आणि माझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी मला मदत करतात.

प्रथम वर्षामध्ये मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. एसडी-सीडशिवाय हे शक्य झाले नसते. त्यांच्यामुळेच मी माझ्या आयुष्यातील अडचणींचा सामना करू शकलो व पुढेही करत राहीन. त्यांनी केलेल्या आर्थिक साहाय्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद!

भाग्यश्री धनराज सूर्यवंशी (B.E. Computers - Final Year)



इयत्ता दहावीमध्ये ९१ टक्के गुण मिळून देखील प्रश्न होता की पुढे काय करायचे? माझ्यासमोर पर्याय तर खूप होते परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढे शिक्षणासाठी लागणारा पैसा माझ्याकडे नव्हता. त्याचवेळी मला एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळाली. म्हणून त्यासाठी अर्ज केला आणि मी डिप्लोमाला अॅडमिशन घेतल्यानंतर शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मला आर्थिक मदत मिळाली. डिप्लोमा इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी बी.ई. कॉम्प्युटरला अॅडमिशन घेतले व कॉलेजमधून पहिली आले व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सहावा क्रमांक आला. हे सर्व मला शक्य झाले ते केवळ या शिष्यवृत्तीमुळेच. त्याबद्दल मी एसडी-सीडचे खूप आभार मानते.

मला या योजनेमुळे दादांकडून एक प्रेरणा मिळाली की, मी सुद्धा माझे शिक्षण पूर्ण करून नोकरी लागल्यानंतर अशा गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करीन.

तारिका मिनेश नागडा (Diploma E&TC - Final Year)

(लाभार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंदीत प्रकाशित)



खान्देश रत्न, समाज चिंतामणी, दानशूर हमारे प्रेरणास्थान श्रीमान सुरेशदादा जैन इनको सादर प्रणाम। मैं डिप्लोमा के तिसरे वर्ष में थी तब हमारी पारिवारिक परिस्थिती बहोत खराब थी। ऐसा लग रहा था कि अब मेरा डिप्लोमा पूरा नहीं होगा। तभी मुझे पता चला की आप एसडी-सीड के माध्यम से हमेशा पढाई के लिए सबको मदत करते है। और मैंने शिष्यवृत्ती का फॉर्म भरा और आपकी ओर से मुझे मदद हो गई।

श्रीमान दादाजी, मैं आपके कैसे आभार मानू, मेरे पास शब्द नहीं है। आपका आशीर्वाद हम सभी छात्राओं पर ऐसेही बनाए रखना और आपके इस सत्कार्य हो हमेशा आगे बढ़ने के लिए भगवान आपको बडी लंबी उमर दे, यही प्रभू चरणी प्रार्थना करती हूं। धन्यवाद।

सुराना प्रियंका सतीशचंद, चाळीसगाव (MBA Finance - 2nd Year)



सर्वप्रथम मी एसडी-सीडला धन्यवाद देवू इच्छिते कारण इयत्ता अकरावीपासून ते एमबीए फायनान्सच्या प्रथम वर्षापर्यंत म्हणजे मागील सहा वर्षांपासून मी आपल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे. बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात असताना मला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून २०१७ मध्ये 'गोल्ड मेडल' मिळाले आणि तेव्हापासून काहीतरी करण्याची जिद्द मनामध्ये बाळगून मी एमबीए हा अभ्यासक्रम पूर्ण करित आहे.

या विशेष पुरस्कारामुळे आणि तुमच्या मदतीमुळे मी भविष्यातील स्वप्न पूर्ण करेल आणि मी देखील पुढे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत करीन.

एसडी-सीड शिष्यवृत्ती २०१७ च्या विस्तृत माहितीसाठी पुढील पान पाहा.



प्रेरणास्थान: माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन



Suresh Dada Scheme for
Educational & Entrepreneurial Development
सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना



मातोश्री श्रीमती प्रेमाबाई भिकमवंदजी जैन
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

आमचे ध्येय: गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक व उद्योजकीय कौशल्ये विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे.



एसडी-सीड उच्चशिक्षण शिष्यवृत्ती - २०१७

वास्तवात अंधाराच्या, फुलविली प्रकाशनाणी | दारी त्यांच्या वाहू द्या रे, शिक्षणाची इंद्रायणी |

१२,०००

हून अधिक
विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीरूपी
आर्थिक मदत

२,७००

विद्यार्थ्यांचे
उच्चशिक्षण
यशस्वीरित्या
पूर्ण

१६,०००

हून अधिक
विद्यार्थ्यांना
उपयुक्त विषयांवर
प्रशिक्षण

१,०००

हून अधिक
युवतींना
प्रमाणपत्रासह
सशक्तीकरण
प्रशिक्षण

१२७

शैक्षणिक
संबंधित
संस्थांसोबत
सहकार्य करा

आवाहन

सेवाभावी व्यक्ती किंवा संस्था जळगांव जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती निधी किंवा इतर लाभ देण्यास इच्छुक असतील, त्यांना एसडी-सीडच्या कार्यालयात (०२५७) २२३५२५४ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा gb@sdseed.in या ई-मेलवर संपर्क साधणे.

शिष्यवृत्ती व्यतिरिक्त इतर विविध सहायता योजना

- बँक व अन्य वित्तीय संस्थांकडून शैक्षणिक कर्ज
- ग्रंथालयांच्या सदस्यत्वामध्ये व क्लासेस फीमध्ये सवलत
- अन्य शहरांमधील निवास व्यवस्थेबद्दल माहिती
- पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीमध्ये सवलत

शिष्यवृत्तीची पात्रता

- गतवर्षी २०१६ चे एसडी-सीड शिष्यवृत्ती लाभार्थी
- जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी
- बारावी इयत्ता: ग्रामीण विद्यार्थी ७०%, शहरी विद्यार्थी ७५%
- विद्यार्थ्याला एमएच-सीईटी/समकक्ष परीक्षेत > १२० गुण
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु.१,५०,०००/-

महत्त्वाच्या सूचना

- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून पोचपावतीची प्रिंट आवश्यक कागदपत्रे जोडून दि. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत एसडी-सीड कार्यालयात पाठविणे.
- लक्षणीय प्रगती केलेल्या लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीत वाढ
- अनाथ तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार
- सर्वकष निकषानुसार सन २०१७ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
- २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील यशस्वी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता प्रथमच अर्ज करण्याच्या संदर्भात दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी एसडी-सीडच्या वेबसाईटवर (www.sdseed.in) सूचना देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना एसडी-सीड व्यतिरिक्त इतर विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळावा, यासाठी एसडी-सीडच्या वेबसाईटवर **ज्ञानकोष** या विभागात सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज दि. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत www.sdseed.in वर उपलब्ध आहे.

विनीत

मार्गदर्शन समिती

मा. प्राचार्य अनिल राव प्राचार्य डॉ. विवेक काटदरे प्रा. डॉ. एस.बी. चौधरी मा. प्रा. डॉ. किसनराव पाटील	प्रा. यु.डी. पाटील प्रा. एस.व्ही. सोमवंशी डॉ. नरेन्द्र जैन श्री. जी.टी. महाजन	प्राचार्य डॉ. अजित वाघ प्रा. डॉ. शांताराम बडगुजर डॉ. सौ. गौरी राणे आर्किटेक्ट शिरीष बर्वे	श्री. मिलींद कुलकर्णी प्रा. डी.टी. नेहते प्रा. सुरेश पांडे श्री. अजित कुचेरीया	डॉ. विजय माहेश्वरी श्री. दादा नेवे सौ. पुष्पा भंडारी श्री. सुभाष लोढा
---	--	--	---	--

तालुका समन्वयक

श्री. सुरेशचंद्र धारीवाल, जामनेर श्री. सुरेश भंडारी, भडगाव श्री. मा.आ. चिमणराव (आबा) पाटील, पारोळा श्री. गोविंददादा मुंदडे, अमळनेर	श्री. दिपेश कोटेचा, भुसावळ श्री. विनोद कोटेचा, बोदवड श्री. पप्पुशेट बडोला, पाचोरा	डॉ. सुरेश अलीझाड, चोपडा श्री. भंवरलाल जैन, चाळीसगाव श्री. बबनलाल भिकूलाल अग्रवाल, रावेर श्री. अजितकुमार रेदासनी, मुक्ताईनगर	श्री. चंद्रकांत जे. चौधरी, यावल श्री. नीतिन बिर्ला, एरंडोल श्री. शैलेश जाजू, धरणगाव
---	---	--	---

गव्हर्निंग बॉडी

प्राचार्य डॉ. एस.एस. राणे प्रा. श्री. नंदलाल गादिया	श्री. नीळकंठ गायकवाड डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी	प्रा. जीवन खिंवरसरा श्री. संदिप पगारीया	डॉ. सुरेश अलीझाड श्री. राजेश यावलकर	डॉ. आर.एस. डाकलिया श्री. महेश गोरडे
--	--	--	--	--

मिनाक्षी जैन
कार्याध्यक्षा

सौ. रत्नाभाभी जैन
अध्यक्षा

डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी
चेअरमन, गव्हर्निंग बॉडी

Head Office: